

“पॅट”ची अनुभवसिद्ध प्रभावी आयुर्वेदिक औषधे

आपोर्गॅब टॅब्लेट्स: - आमांश,पोटांत गॅसेस व बद्धकोष्ठ.

कॅल्सिपॅट - एफ टॅब्लेट्स: - रक्तातील लोहतत्व वाढविते व हाडाना बळकटी देते.

फ्लूमल टॅब्लेट्स: - मलेरिया व फ्लू च्या तापामध्ये उपयोगी.

हेमोपॅट टॅब्लेट्स: - रक्त शुध्द करते व रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविते.

लॅक्सोपॅट (स्ट्रॉग) टॅब्लेट्स: - जुनाट व तीव्र बद्धकोष्ठामध्ये अत्यंत प्रभावी.

मधुपॅट (रेग्युलर) टॅब्लेट्स: - सौम्य मधुमेहामध्ये (प्रमेह) उपयोगी.

मेदोपॅट टॅब्लेट्स: - मेदोरोग व स्थौल्यामध्ये उपयोगी.

मायोपॅट टॅब्लेट्स: - हृदयविकारामध्ये उपयोगी.

मस्फ्रोज टॅब्लेट्स: - आमवात,सांधेदुखी यांवर उपयोगी .

नर्व्होपॅट टॅब्लेट्स: - बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती व मानसिक सहनशक्ति यांचा दर्जा राखण्यासाठी.

सेप्टीपॅट-२५० टॅब्लेट्स: - प्राथमिक जंतु संसर्गामध्ये उपयोगी.

सितोपॅट- एस् टॅब्लेट्स: - तीव्र व जुनाट खोकल्यासाठी,ब्रॉकायटीस मध्ये उपयोगी.

लॅक्टोपॅट टॅब्लेट्स: - बाळंतपणामध्ये स्तन्यवर्धक व दुग्धवर्धक

पायरोपॅट टॅब्लेट्स: - अंगातील कडकी,बारीक ताप व शरिरांत मुरलेला ताप यांवर उपयोगी

पॅट कफ टॅब्लेट्स: - सर्दी, घशाची खवखव,खोकल्याची उबळ - ढास यामध्ये उपयोगी, गायक,वक्ते,शिक्षक व फिरते विक्रेते यांना उपयोगी.

युरोपॅट टॅब्लेट्स: - मूत्रदाह,मूतखडा (मूत्राश्मरी) यामध्ये उपयोगी.

इ.स. १९७९ पासून आयुर्वेदाच्या सेवेत!



पॅट फार्मास्युटिकल्स प्रा.लि.

यशोमंगल,जुन्या पोस्टाजवळ, डॉ.पटवर्धन रोड,

पनवेल (जि.रायगड)४१०२०६.

ग्राहक संपर्क क्रमांक:- ०२२ - २७४५६०३९

E mail : patpharmapvtltd@gmail.com

Website : www.patpharma.in




कॅल्सिपॅट - एफ टॅब्लेट्स

रक्तातील लोह तत्व व हाडांतील कॅल्शियम वाढविते. चाळीशीनंतर येणारा थकवा व कमजोरी घालविते.

अवघातामध्ये होणाऱ्या रक्तस्त्राव व हाडमोडीमध्ये रक्तातील लोहतत्व वाढवून हाडांना मजबूती देते.

प्रदिर्घ मुदतीच्या आजारानंतर

येणारा थकवा, तसेच टि.बी., न्यूमोनिया इ. रोगांच्या औषध योजनेमध्ये टॉनिक म्हणून उत्तम काम करते.



निरंतर निरामय आरोग्याचा महामंत्र :-

संतुलन व संवर्धन करा

रोगप्रतिकारशक्ती, सौंदर्य, बुद्धी, मनसंतुलन व शक्ती ।

“पॅट”ची औषधे देतील निरंतर निरामय आरोग्याची प्राप्ती ।।

कॅल्सिपॅट-एफ टॅब्लेट्स

➤ **घटकद्रव्ये:** शंखभस्म, शौक्तिक भस्म, लोह भस्म, मंडूर भस्म, सुवर्णमाक्षिक भस्म.

६ **रोगाची सामाजिक स्थिती:** वाढत्या वयानुसार प्रकृतीच्या काही विशिष्ट तक्रारी सुरु होतात. त्यातील एक म्हणजे हाडांची ठिसूळता. पूर्वीच्या काळातील साठीच्या वयात होणारा हा त्रास आजकाल चाळीशीतच जाणवू लागला आहे. विशेषतः महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते. त्याला कारणीभूत घटकही तितक्याच ठळकपणे समाजात दिसतात. खाण्यापिण्याच्या सवयी, कामाच्या वेळा, खुर्चीवर बसण्याच्या चुकीच्या पद्धती इत्यादी कारणांमुळे मांसपेशींवर ताण येतो व दुखणे सुरु होते. कालांतराने त्या त्रासात हाडे नाजूक होऊन अधिकच भर पडते. खास करून स्त्रियांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर हा त्रास अचानक उद्भवल्याचे जाणवू लागते. मूळत हा त्रास अचानक झालेला नसून त्याची पाळेमुळे रजोनिवृत्तीमध्ये दडलेली असतात. रजोनिवृत्ती, म्हणजेच मासिक पाळी, बंद झाल्यावर स्त्री शरिरात होणाऱ्या संप्रेरकांच्या (हॉर्मोन्स) बदलांमुळे हाडांचा न्हास होतो. हाडे ठिसूळ होऊ लागतात. ऑस्टीओपोरोसीस म्हणतात तो हाच होय! केवळ रजोनिवृत्तीच नव्हे तर इतर गंभीर आजार, दीर्घकाळ घ्यावी लागणारी इतर औषधे यांमुळेही हाडे ठिसूळ होऊन त्यांचे वजन कमी होते. कंबरदुखी, गुडघेदुखी असे त्रास कायमचे होऊन बसतात. केवळ स्त्रियांनाच असा त्रास होते असे नव्हे तर पुरुषांनादेखील या त्रासाला सामोरे जावे लागते. विशिष्ट वयानंतर शरिराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते. असे झाल्यास हाडांचे पोषण कमी होऊन ती नाजूक व्हायला लागतात. कॅल्शियमच्या ह्या त्रासप्रमाणेच आपल्या समाजात रक्तातील लोहाच्या कमतरतेची ही अवस्था आहे. चुकीच्या आहारपद्धतीमुळे शरिराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात लोह शोषून घेता येत नाही व त्यामुळे रक्तातील लोह कमी झाल्यावर लवकर थकवा येणे, धाप लागणे, थोडेही काम केल्यास विश्रांतीची गरज भासणे, डोकेदुखी, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, छातीत धडधडणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. कॅल्शियम व लोहाच्या कमतरतेमुळे होणारे हे सगळे त्रास टाळण्यासाठी या घटकांचे शरिरात योग्य संतुलन पाळले जाणे आवश्यक आहे.

६ **रोगाची माहिती:** शरिराचे धारण करणारा म्हणजेच शरिराला आधार देणारा अस्थी (हाडे) हा घटक नाजूक झाल्यास पाठीच्या कण्याचे वा मनगटाचे हाड मोडणे या अगदी सामान्य बाबी होऊन जातात. शरिरात कॅल्शियम कमी शोषल्या गेल्यामुळे हाडांच्या आतील सर्व भागांवर दुष्परिणाम होतो. विशेषतः पडल्यावर कंबरेच्या हाडांना दुखापतीची शक्यता जास्त वाढते. शरिरात लोहाचे प्रमाण कमी झाल्याचे आधी वर्णन केल्याप्रमाणे काही विशिष्ट लक्षणांवरून कळू शकते. मात्र हाडांचे ठिसूळ होणे ही बाब दुसऱ्या एखाद्या आजाराचे निदान होत असताना समोर येते अथवा फ्रॅक्चर झाल्यावर, इतर आजार झाल्यावर काढण्यात येणाऱ्या एक्सरे मध्ये हाडांची घनता कमी झाल्याचे कळते. त्याचप्रमाणे रक्ताच्या चाचण्यांमध्येही शरिरात लोहाचे प्रमाण कमी झाल्याचे कळते. म्हणूनच होणऱ्या त्रासाची वाट न बघता; बाळंतपणामध्ये अथवा बाळंतपणानंतर (वैद्यकीय सल्ल्यानुसार), मासिक पाळी बंद

➤ **कॅल्सिपॅट-एफ टॅब्लेटचे कार्य:** कॅल्सिपॅट-एफ टॅब्लेटमध्ये असणाऱ्या शंख भस्म, शौक्तिक भस्म या घटकांमुळे शरिराला कॅल्शियमचा योग्य प्रमाणात पुरवठा होते व ऑस्टीओपोरोसीसमुळे कमजोर व पोकाळ झालेली हाडे भरून येतात व मजबूत बनतात. याशिवाय फ्रॅक्चर झालेले हाड लवकर जुळून येण्यास मदत होते. शरिराला नैसर्गिक घटकांपासून बनलेले कॅल्शियम मिळाल्यामुळे हाडांची झालेली झिज भरून येण्यास मदत होते. याशिवाय मंडूरभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म व लोह भस्म या घटकांमुळे शरिरातील कमी झालेले लोहाचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते.

कॅल्सिपॅट-एफ टॅब्लेट चा डोस व कोर्स:

➤ १ ते २ गोळ्या जेवणानंतर कोमट पाण्यासह १-३ महिने घेणे. गरजेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे.

आहार विहार व पथ्य:

➤ आहारात तिखट व तेलाचे प्रमाण कमी असावे. नॉनव्हेज, इडली-डोसासारखे आंबवलेले पदार्थ, पापड, लोणचे, शिळे दही, आंबट ताक इत्यादींचा समावेश नसावा. ज्वारी, नाचणीचे पदार्थ आवर्जून आहारात समाविष्ट करावेत. दूध व दूधाचे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावे. सकाळच्या न्याहारीत ओट्स, उपमा, थालीपीठ इत्यादींचा समावेश असावा. खजूर, मनुका, अंजीर, डाळिंबासारखी फळे नियमित सेवन करावीत. बीट, गाजर, काकडी, मुळा इ. चा समावेश जेवणात असावा. सकाळी फिरावयास जाणे, प्राणायाम करणे इत्यादी करावे.

वॉकिंग व उपलब्धी:

➤ ५० टॅब्लेट

